

जैवस्त्रोत ठरविणार ‘पंचामृता’ची गोडी

हवामानबदलांचे दृष्टपरिणाम अवघ्या
जगाला भोगावे लागत आहेत. त्यावरील
उपायांची चर्चा जगभरातील प्रतिनिधी
गळास्सो येथे 'कॉप २६' या परिषदेत
करीत आहेत. कर्बोत्स्खार्गाएवढ्याच
प्रमाणात कर्बशोषणाचे उपायही योजून
कर्बधारहित (कार्बन न्युट्रल) होण्याची
योषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या
परिषदेत केली आहे. त्यासाठी सक्षम
जैवअर्थव्यवस्था उभासून हे उद्दिष्ट
गाठण्याची सुवर्णसंधी भारतासाठी चालून
आली आहे.

- डॉ. रवींद्र उटगीकर

୧୩

विवाह कासवाटांवरारू घोडदौड कायम ठेवनही निसगलेही जीवनशैली अंगीकारात येईल का? पंतप्रधान नंदें मंदी यांनीच या प्रश्नाचे उत्तर 'होय' असे दिले आहे आणि त्यासाठी त्यांनी २०७०चे उद्दिष्ट घोषिताही केले आहे! संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिपत्याखाली सध्या ग्लासो येथे सुरु असलेल्या हवामानबदल विषयक परिषदेत (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज -कॉप २६) पंतप्रधानांनी यासाठीच भारताचा आराखडा जगापुढे मांडला. भारतात होणाऱ्या कर्बोत्सागाएवढळाच प्रमाणात कर्वशोषणाच्या क्षमताही विकसित करून आपल देश २०७०पर्यंत कर्भारहित करण्याची घोषणा त्यांनी केली.

अत्र, ऊर्जा, उत्पादने आणि सेवा यांची निर्मिती आणि पुरवठा यांसाठी अक्षय, नैसर्गिक स्रोतांचा वापर कराऱ्यारे अर्थव्यवस्था म्हणजे जैवअर्थव्यवस्था. कच्च्यातून संस्तीची निर्मिती करण्याची संभवी देणारे निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे जैवस्रोत हा तिचा आधारभूत घटक आहे. त्यातून कर्बोटर्सिंग किमान स्टरावर आपाटा येते किंवा तो पूर्णतः थांववता येते. त्याचा समाज आणि अर्थकारण यांवर मोठा सकारातमक परिणाम होऊ शकतो. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची त्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. शिकाय, जागतिक बाजारपेटेली खनिज इंधानांच्या किमतीच्या चढ-उत्तरापासून आपल्या अर्थव्यवस्थेला संरक्षण देण्याचीही ताकद आहे.



जैवअर्थव्यवस्थेकडे भारताचे पाऊल

भारताने अलीकडील काळात जैवअर्थव्यवस्थेच्या दिशेन टाकलेल्या पावलामुळे सन्या जगाचे लक्ष वेधू घेतले आहे. भारतप्रमाणे जगभर वाहतुक हे हरितगृहवायू उत्सर्गाला कारणीभूत दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रातून होणारा कर्बोटर्सा रोखणे ही आपल्यासाठी अपरिहार्यता आहे. खनिज इंधनभारापासून उत्पादित होणारी रसायने आणि साधने हेदेखील विवरनक्षम नसल्याने पर्यावरणस्सेही म्हणता येत नाहीत. जैवभाराधारित पुनरावर्ती रसायने आणि साधने यांची निर्मिती हा त्यांकरील परिणामकारक उपाय आहे.

भारतामध्ये जैविंधने ही पर्यावरणसंवर्धन आणि ऊर्जा स्वयंपूर्णात असी दुहीरी उद्दिष्टपूर्णी शाश्वतरीत्या साधू शकतात. २०१८मधील राष्ट्रीय जैविंधन धोरण हे त्यादिसेने टाकलेले टाकलेले महत्वाचे पाळल. इथेनांलिनिर्मितीसाठी धान्याधारित जैवभार वापरण्याला परवानगी देण्याचा २०२०मधील नियंत्रण तर अधिकच उत्साहवर्धक म्हणावा लागेल. वाहतुक क्षेत्रासाठी संपर्कित जैववायद्या निर्मितीचा मार्ग खुला करणारे परवडणाऱ्या वाहतुकीसाठीचा शाश्वत पर्याय (स्सनेबल अलटरेनेटिव टोवर्ड्स अफोडेंबल ट्रान्स्पोर्टेशन - सतत) या धोरणाने जैविंधनांसाठी भारतात महाद्वारा खुले झाले आहे. जैविंधनांच्या क्षेत्रात नवाच्यापूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान विकासित करणे आणि ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणे यांसाठीची क्षमता ही भारताची यशकामा

१ २०३०पर्यंत देशाची खनिं स्रोतेतर इंधनक्षमता पहिल्या पिढीची (१जी) इथेनॉलनिर्मिती, झापाच्याने व्यापारीकरणाला चाळना देत असलेली दुसऱ्या पिढीची (२जी) इथेनॉलनिर्मिती आणि संपर्कित जैवाग्रौ निर्मिती, शास्त्रवत हवाई इंधन, सापारी जैवाग्रौ आणि जैवहायडोजन अशा भवित्वावेदी इंधनांचा विकास अशी एकहून एक प्रागतिक पावले आपाण टाकत आहोत. कोणत्याही देशाची प्रगती ही त्वा देशांडील साधनस्रोतावर अवलंबून असते. मुबलक उपलब्धता असलेला जैवभार हे आपले सामर्थ्य. त्यातही, शर्करा आणि धात्र यांवर आधारित जैवभाराच्या जोडीला आपल्याकडे उपलब्ध शेतकचरा आणि औद्योगिक कचरा हे आपल्यासाठी संपत्तीचे स्रोत ठरू शकतात! कच्च्या मालाच्या स्वरूपातील जैवभाराची परवर्ता यंत्रणा

२ देशाच्या ऊर्जाविषयक गरजांची ५० टक्के पूर्वीत २०३०पर्यंत अक्षय स्रोतांमधून करणे.

३ देशात होणारा कर्बोटर्सी २०३०पर्यंत एक अज्ञ टनांनी कमी करणे.

४ आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीचे कर्बाधिक्य (कार्बन इंटेंसिटी) २०३०पर्यंत सध्या निश्चित केलेल्या ३५ टक्क्यांऐवजी ४५ टक्क्यांपर्यंत आटोव्यापत आणणे.

आण त्यावर अधारांत जैविधनाच वितरण करणारा पुढीवठा यंत्रणा या दोहेना सांध्यव्याप आपल्या जैविधन उद्योगांना यश येत आहे. तंत्रज्ञानविकास, इंधननिर्मिती, त्यासाठीचे अर्थपुरवटादर यांवरोबरच त्याला अनुकूल सकारी संस्था, औद्योगिक संघटना आणि विद्यासंस्था अशी भरभकम जैवपरिसंस्था ही आपली ताकद आहे.

या परिसंस्थेमुळे आपल्या देशात पेट्रोलमधील इथेनलिमित्रिणाचे प्रमाण २०१४मधील २.३ टक्क्यांवरून आज ८.५ टक्क्यांवरून गेले आहे. त्यासाठीची गरज म्हणून देशभर जैविधन प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांत रोजगारसंधी उपलब्ध होत आहेत. जोडीला

५ या सर्व प्रयत्नांतून २०७०पर्यंत कर्बभाररहित स्थितीचे डिटृष्ट गाठणे.

वसुंधरेने दिलेले ‘जीवन’ हा आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा नव्हे, तर भावी पिढ्यांकडून आपण घेतलेले कज्जल आहे, असे एक प्रसिद्ध वचन आहे. या भावी पिढ्यांच्या हाती या धरतीचे भविष्य सोपविताना आपण त्याच्यावरच ‘कर्जाचा बोजा’ टाकू नये, याची जाणीव त्यातून आपल्याला झाली, तर ‘कॉप २६’सारखे प्रयत्न सार्थकी लागतील.

(लेखक प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत)

शेतकरी कुंत्वायांसाठी व्यवसायांसंही ही उपलब्ध होत आहेत. भारतातील औद्योगिक जैवतंत्रज्ञानाची बाजारेपेट पुढील पाच वर्षांत ५० अब्ज डॉलर एवढी होण्याची शक्यता आहे! त्यातून १.६ लाख टनांनुन अधिक हरितगृहाव्याहु उत्सर्ग कमी होण्याची आणि २७ अब्ज डॉलर एवढ्या परकी चलानाची बचत साधण्याची संधी आपल्यापुढे आहे.

हरिताग्राहावयू उत्सर्ग आटोक्यात ठेवण्याच्या दृश्याने १९७५मधील क्योटो परिषद, २००५मधील कोपनेहेग परिषद आणि २०१५मधील पौरेस परिषद या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिपत्याखालील यापूर्वीच्या परिषदा मैलाचा दगड मानल्या जातात. पंतु या परिषदांतील झालेले निर्णय आणि प्रत्यक्ष त्यावरील कार्यवाही यांत अंतर शहळी आहे. आता 'कॉप-२६' परिषेदकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारताने यासाठीच्या कृतिकार्यक्रमाला 'पंचामूत' हे नाव दिले आहे. पंतप्रधानानी ल्हासोमध्ये जाहीर केलेले त्याचे पाच बिंद असे...

- १** २०३०पर्यंत देशाची खनिज स्रोतेतर इंधनक्षमता ५०० मिगार्वॉट एवढी करणे.
 - २** देशाच्या ऊर्जाविभाग कर्जांची ५० टक्के पूर्ती २०३०पर्यंत अक्षय स्रोतामधून करणे.
 - ३** देशात होणारा कर्बोटसर्स २०३०पर्यंत एक अज्ञ ठारांनी कमी करणे.
 - ४** आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीचे कर्बांधिकय (कार्बन इंटेसिटी) २०३०पर्यंत सध्या निश्चित केलेल्या ३५ टक्कव्याएवजी ४५ टक्कव्यापर्यंत आटोक्यवात आणणे.

५ या सर्व प्रयत्नांतून २०७०पर्यंत कर्बधाररहित स्थितीचे उद्दिश गाठणे.

बुवुंधरेने दिलेले 'जीवन' हा आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा नव्हे, तर भावी पिळवाकडून आणण घेतलेले कजाई आहे, असे एक प्रसिद्ध वचन आहे. या भावी पिळवाच्या हाती या धरतीचे भविष्य सोपविताना आणण त्यांच्यावरच 'कर्जाचा बोज' टाकू नये, याची जाणीव त्यातून आपल्याला झाली, तर 'कॉप २६' सारखे प्रयत्न सार्थक लागतील.

(लेखक प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत)